

WSFx Global Pay Limited

Formerly known as "Wall Street Finance Ltd."

Unit 622, 6th Floor, The Summit Business Bay - Omkar, M.V. Road, Opp. PVR Cinema, Chakala, Andheri (East), Mumbai - 400 093. CIN NO. 199999MH1986PLC039660

Date: 11th August, 2023

To,
The Manager,
Department of Corporate Services,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001

Subject: Newspaper Advertisement - Notice to the members of the Company regarding

36th Annual General Meeting to be held through VC / OAVM

Scrip ID: WSFX Scrip Code: 511147

Dear Sir/ Madam,

Pursuant to the applicable provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copies of notice published in newspaper of Free Press Journal (English) and Navshakti (Regional language) on 11th August, 2023, in compliance with the relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs from time to time, with respect to the 36th Annual General Meeting of the members of the Company scheduled to be held on Tuesday, 12th September, 2023 at 04:00 p.m. IST through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM).

You are requested to kindly take the above information on records.

Thanking You,


Yours faithfully,

For WSFx Global Pay Limited

(Formerly known as "Wall Street Finance Limited")

Manisha Lakhotia Company Secretary & Compliance Officer

Encl: As above







Tel: 022-28791912 * E-mail: revati.organics9@gmail.com * Website: www.revatiorganics.in

CIN: L92100MH1993PLC072194 PLOT NO.45, 1STFLOOR, GANPATIBNHAVAN, M.G.ROAD GOREGOAN WEST, MUMBAI-400062

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 06 2023 or the quarte Corresponding For the period ended 31.03.2023 30.06.2023 30.06.2022 Particulars (Audited) (Unaudited) 64.25 Total income from Operations Net Profit/(Loss) from continuing operations after tax 2.05 (1.39)Net Profit/(Loss) from discontinued operations after Tax 2.05 Total Comprehensive Income for the period (Comprisin (5.01)(1.39)period) Equity Share Capital(Face Value Rs.10 per Share) 300.00 300.00 Reserves Excluding Revaluation Reserves as per (141.58)(143.63)(143.63)balance sheet of previous accounting year Earnings per share (Face Value Rs. 10 per share): (0.05)0.07

NOTES

- The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial results are available on the Stock Exchange websites. (URL: https://www.bseindia.com/)
-) The above results are in compliance of Indian Accounting Standards (INS AS) notified by the Ministry of Corporate Affairs. The results for the previous periods have been restated to comply with Ind AS and are comparable on like to like basis.
- ii) Statement of reconciliation of net PAT under IND AS and net PAT reported under previous Indian GAAP (IGAAP) for the previous periods is not applicable as there is no diffeence between net PAT under IND AS

For and on behalf of the Board

Date: 10th Aug 2023

and net PAT as per IGAAP.

Manish Shah DIN: 00434171

Chairman/ Director

(₹ Crores)

MADHUSUDAN SECURITIES LIMITED

CIN: L18109MH1983PLC029929 REGD. Office: 37 National Storage Building, Plot No. 424-B, Nr Johnson & Johnson Building, S.B. Road, Mahim(w), Mumbai 400 016.

EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2023

Sr.		Quarter	Year Ended						
No.	PARTICULARS	30-06-2023	30-06-2022	31-03-2023					
		Unaudited	Unaudited	Audited					
1	Total Income From Operations (Net)	-	677	3,81,216					
2	Net Profit / (Loss) For the period before tax	(5,92,273)	(5,89,010)	(13,61,883)					
3	Net Profit / (Loss) For the period after tax	(5,92,273)	(5,89,010)	(13,61,883)					
4	Total Comprehensive Income for the period	1,19,171	5,30,620	11,93,698					
5	Equity Share Capital *	8,69,54,870	8,69,54,870	8,69,54,870					
6	Reserves (Excluding Revaluation Reserve As								
	Shown In The Balance Sheet Of Previous Year)			45,04,48,955					
7	Earings Per Share for continuing and discontinued								
	operations (Face Value of Rs.10/- Each)								
	Basic:	(0.05)	(0.07)	(0.16)					
	Dilted:	(0.05)	(0.07)	(0.16)					
N	Notes ·								

- The above unaudited financial Results for the quarter ended 30th June, 2023 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their Meeting held on 10th August, 2023
- The income of Company comprises of trading in securities and accordingly there are no reportable segments
- Income Tax provision, if any, shall be made at the year end.
- Figures of the previous year/periods have been re-arranged/regrouped, whenever considered

For and on behalf of the Board

Date: 10th August, 2023

Ipca Laboratories Limited Regd. Office: 48, Kandivli Industrial Estate, Kandivli (W), Mumbai 400 067

CIN: L24239MH1949PLC007837 Tel:+91 22 6647 4444, E-mail: investors@ipca.com Website: www.ipca.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE **QUARTER ENDED JUNE 30, 2023**

Sr.		Quarter Ended		Year Ended
or. No.	Particulars	June 30, 2023 Reviewed	June 30, 2022 Reviewed	March 31, 2023 Audited
1	Total Income from operations	1,587.58	1,585.74	6,244.32
2	Net Profit / (Loss) for the period			
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	251.82	222.69	745.29
3	Net Profit / (Loss) for the period before tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items)	251.82	222.69	745.29
4	Net Profit / (Loss) for the period after tax, after			
	Exceptional and/or Extraordinary items, share of			
	profit / (loss) of associates and joint venture and			
	non-controlling interests	162.82	143.06	471.32
5	Total Comprehensive Income for the period			
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)			
	and Other Comprehensive Income (after tax)]	162.86	147.10	486.33
6	Equity Share Capital	25.37	25.37	25.37
7	Other Equity (excluding revaluation reserve)	-	-	5,816.65
8	Earnings per share of ₹ 1/- each (not annualised):			
	Basic (₹)	6.42	5.64	18.58
	Diluted (₹)	6.42	5.64	18.58

Notes:

- The above is an extract of the detailed format of the Consolidated Financial Results for the quarter ended on June 30. 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the website of the Company (www.ipca.com). (₹ Crores)
- Additional information on Unaudited Standalone Financial Results is as follows:

Sr.		Quarte	Year Ended		
No.	Particulars	June 30, 2023 Reviewed	June 30, 2022 Reviewed	March 31, 2023 Audited	
1	Total Income from operations	1,488.71	1,478.31	5,814.62	
2	Profit before Tax	249.58	211.39	750.49	
3	Profit after Tax	166.58	140.07	505.70	
	Ry Order of the Board				

For Ipca Laboratories Limited Premchand Godha (DIN 00012691)

Place : Mumbai Date : August 10, 2023

WSFX GLOBAL PAY LIMITED (FORMERLY KNOWN AS WALL STREET FINANCE LTD) Unit 622, 6th Floor, The Summit Business Bay - Omkar, M V Road

Opp PVR Cinema, Chakala, Andheri (East), Mumbai - 400 093. Tel:. 022-62709600 • Website: www.wsfx.in • CIN: L99999MH1986PLC039660 NOTICE TO THE MEMBERS OF THE COMPANY REGARDING THE 36 ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VC / OAVM

NOTICE is hereby given that the 36th Annual General Meeting ('AGM') of the members o WSFx Global Pay Limited (formerly known as Wall Street Finance Limited) ('The Company') will be convened on Tuesday, 12th September, 2023 at 04:00 P.M. IST through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('Act'), Rules framed thereunder, various General Circular(s) issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') from time to time including General Circular Nos. 20/2020 and 10/2022 dated 05 May, 2020 and 28 December, 2022 respectively. Further, the Securities and Exchange Board of India ("SEBI") also vide its Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/ CIR/2023/4 dated 05 January, 2023 ("SEBI Circular") has granted relaxation in respect of sending physical copies of Annual Report to Members and physical presence of

The Notice of the 36th AGM along with the Annual Report for the financial year 2022-23 will be sent only by email to all those Members, whose email addresses are registered with the Company or with their respective Depository Participants, in accordance with the MCA Circulars and the SEBI Circulars. Members who have not registered their e-mail addresses with the Depositories/Company/Registrar and Share Transfer Agent ('RTA'), so far, are requested to register/update their e-mail addresses in the following manner:

(a) in case of electronic /Demat holding with their respective Depository Participant; and (b) in case of physical holding either with the RTA by sending an e-mail to investor@bigshareonline.com or use the link https://bigshareonline.com//

ForInvestor.aspx or with the Company by sending an e-mail to investors@wsfx.in by quoting the name and folio number. Members can participate in the 36th AGM through VC / OAVM only. Necessary

arrangements have been made by the Company with National Securities Depository Limited (NSDL) to facilitate e-Voting. The instructions for joining the 36th AGM and the manner of participation in the remote e-voting or casting a vote through the e-voting system during the 36th AGM are provided in the Notice of the 36th AGM. Members participating through the VC / OAVM shall be counted to reckon the quorum under Section 103 of the Act.

The Notice of the 36th AGM along with the Annual Report will also be available on the website of the Company i.e. www.wsfx.in, website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of NSDL www.evoting.nsdl.com. This Notice is being issued for the information and benefit of the Members of the

Company in compliance with the MCA Circulars and the SEBI Circulars. By order of the Board For WSFx Global Pay Limited

Date: 11th August, 2023

Place: Mumbai

(formerly known as Wall Street Finance Limited) Manisha Lakhotia **Company Secretary**

M/s. UNIVERSAL ARTS LIMITED CIN: L22300MH1995PLC091082

THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | FRIDAY | AUGUST 11, 2023

Plot No. 45, Ganpati Bhavan, M. G. Road, Goregaon (West), Mumbai - 400 062 Tel.: 2874 8995 / 2874 9001 • Email : universalartslimited@hotmail.com Web : www.universal-arts.in

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL

RE	SULTS FOR THE YEAR ENDED 30.06.2023			(Rs. In lacs)
	Particulars	For the quarter ended 30.06.2023 (Unaudited)	Corresponding Quarter ended 30.06.2022 (Unaudited)	For the period ended 31.03.2023 (Audited)
1]	Total income from Operations	-	12.41	13.05
2]	Net Profit/(Loss) from continuing operations after tax	(6.30)	0.60	(19.59)
3]	Net Profit/(Loss) from discontinued operations after Tax	-	-	-
4]	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) and Other Comprehensive Income for the	(6.30)	0.60	(19.59)
	period)			
5]	Equity Share Capital(Face Value Rs.10 per Share)	996.99	996.99	996.99

6] Other Equity Excluding Revaluation Reserves as per (310.07)(310.07)(329.67)balance sheet of previous accounting year Earnings per share (Face Value Rs. 10 per share): (b) Dijuted (0.06)0.01 (0.20)**EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL**

KE	SOLIS FOR THE QUARTER ENDED 30.00.2023	1		(RS. In lacs)
	Particulars	For the quarter ended 30.06.2023 (Unaudited)	Corresponding Quarter ended 30.06.2022 (Unaudited)	For the period ended 31.03.2023 (Audited)
1]	Total income from Operations	-	12.40	12.70
2	Net Profit/(Loss) from continuing operations after tax	(6.14)	1.06	(18.66)
3]	Net Profit/(Loss) from discontinued operations after Tax	-	-	-
4]	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) and Other Comprehensive Income for the period)	(6.14)	1.06	(18.66)
5]	Equity Share Capital(Face Value Rs.10 per Share)	996.99	996.99	996.99
6]	Reserves Excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year	(239.64)	(220.97)	(220.97)
[7]	Earnings per share (Face Value Rs. 10 per share):			
	(a) Basic	(0.06)	0.01	(0.19)
	(b) Diluted	(0.06)	0.01	(0.19)

NOTES:

- The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stoc Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Reguirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial results are available on the Stock Exchange websites (URL: https://www.bseindia.com/)
-) The above results are in compliance of Indian Accounting Standards (INS AS) notified by the Ministry of Corporate Affairs. The results for the previous periods have been restated to comply with Ind AS and are comparable on like to like basis.
- i) Statement of reconciliation of net PAT under IND AS and net PAT reported under previous Indian GAAF (IGAAP) for the previous periods is not applicable as there is no diffeence between net PAT under IND AS and net PAT as per IGAAP For and on behalf of the Board

Place : Mumbai

RELIANCE

Date: 10.08.2023

RELIANCE POWER LIMITED CIN - 140101MH1995PI C084687

Registered Office: Reliance Centre, Ground Floor, 19, Walchand Hirachand Marg, Ballard Estate. Mumbai - 400 001. Tel: 91 22 43031000 Fax: 91 22 43033166

Nebsite: www.reliancepower.co.in, Email: reliancepower.inve A. Extract of the Consolidated Financial Results for the Quarter Ended June 30, 2023

Sr.	ir. Quarter End			Year Ended					
No.	Particulars	June	June	March					
	rutiicoluis	30, 2023	30, 2022	31, 2023					
		Unaudited	Unaudited	Audited					
1	Total Income from Operations	1,92,182	2,06,297	7,54,269					
2	Profit / (Loss) before exceptional items and tax	(22,397)	(93)	(1,33,431)					
3	Profit / (Loss) before tax (after exceptional items)	(22,397)	(93)	(29,745)					
4	Profit / (Loss) after tax (after exceptional items)	(29,631)	(16,079)	(47,077)					
5	Total Comprehensive Income/ (Loss)	(29,158)	(10,993)	(43,882)					
6	Paid-up Equity Share Capital (Par value of Rs. 10 each)	3,73,521	3,40,013	3,73,521					
7	Earnings Per Share (Face value of Rs. 10 each)								
	(for continuing and discontinuing operation)								
	(a) Basic (Rs.)	(0.793)*	(0.473)*	(1.352)					
	(b) Diluted (Rs.)	(0.793)*	(0.473)*	(1.352)					
	*Not annualised		, ,	' '					

B. Extract of the Standalone Financial Results for the Quarter Ended June 30, 2023

Ouarter Ended

Sr.		Quarte	r Enaea	rear Ended
No.	Particulars	June	June	March
	Turncoluis	30, 2023	30, 2022	31, 2023
		Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	749	1,007	2,878
2	Profit / (Loss) before exceptional items and tax	(1,714)	(6,918)	(38,215)
3	Profit / (Loss) before tax (after exceptional items)	(1,714)	(6,918)	65,471
4	Profit / (Loss) after tax (after exceptional items)	(1,714)	(6,918)	65,471
5	Total Comprehensive Income/ (Loss)	(1,714)	(6,918)	(64,281)
6	Paid up Equity Share Capital	3,73,521	3,40,013	3,73,521
7	Reserves (excluding Revaluation Reserve)			5,05,031
8	Security Premium Account			11,05,454
9	Net worth	14,15,973	13,11,783	14,17,680
10	Outstanding Debt			5,39,170
11	Debt Equity Ratio	0.38	0.47	0.38
12	Earnings Per Share (Face value of Rs. 10 each)			
	(For continuing and discontinuing operations)			
	Basic	(0.046)	(0.203)	1.881
	Diluted	(0.046)	(0.203)	1.776
	(Not annualised for quarter ended)			
13	Capital Redemption Reserve	-	-	-
14	Debenture Redemption Reserve	4,683	4,683	4,683
15	Debt Service Coverage Ratio	0.61	0.27	1.06
16	Interest Service Coverage Ratio	0.61	0.30	4.47

C. The consolidated financial results of the Group have been prepared in accordance with the Companies (India) Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013.

D. The above is an extract of the detailed format of the financial results for the quarter ended June 30, 2023 draw up both on a Standalone and Consolidated basis, filed with Stock Exchanges on August 09, 2023 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter ended June 30, 2023 are available on the Company's website, www.reliancepower.co.in and on the website of the Stock Exchanges

www.bseindia.com and www.nseindia.com. lace: Mumbai

Date: August 09, 2023

MPIL CORPORATION LIMITED

CIN: L74299MH1959PLC163775

Regd. Office: Udyog Bhavan, 2nd floor, 29, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001 Tel: +91 22 22622316 • Website: www.mpilcorporation.com • Email: cs@mpilcorporation.com

> **EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

			Quarter ended		
Sr. No.	Particulars	30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
NO.		(Un-audited)	(Audited)	(Un-audited)	(Audited)
1	Total Income (Net)	30.00	123.00	37.00	236.00
2	Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional and/ or extraordinary items)	1.00	75.00	2.00	88.00
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional and/ or extraordinary items)	1.00	75.00	2.00	88.00
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional and/ or extraordinary items)	1.00	64.00	1.00	73.00
5	Other Comprehensive income (after tax)	-	-	-	-
6	Total Comprehensive income (after tax)	-	-	-	-
7	Equity Share Capital	57.00	57.00	57.00	57.00
8	Earning per shares (of ₹10/- each) not annualized				
	Basic ₹	0.35	11.23	0.35	12.75
	Diluted ₹	0.35	11.23	0.35	12.75

- 1 The above is an extract of the detailed format of quarterly Financial Results for the quaretr ended June 30, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI(Listing Obligations and Disclosutre Requirements Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on our website www.mpilcorporation.com
- 2 This statement has been prepared in accordance with the companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) Rule, 2015 and Companies (Indian Accounting Standard) Accounting Rules, 2016

For MPIL Corporation Limited

Place : Mumbai Date : August 10, 2023

Veena Milan Dalai Whole Time Directo DIN: 00062873

II-9

(₹ in Lakhs)

THE AMALGAMATED ELECTRICITY COMPANY LIMITED

Regd. Office: G-1, Ground Floor, Nirmal Nest CHSL, Vayu Devta Mandir Complex, Borivali (W), Mumbai 400103 Tel: +91 22 6747 6080 Email: milan@cifco.in Website: www.aecl.net.in

CIN: L31100MH1936PLC002497 EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

(₹ in Lakhs
 Quarter Ended
 Year Ended

 30.06.2023
 31.03.2023
 30-06-2022
 31.03.2023
 Particulars Audited Unaudited Audited Total Income (Net) 0.25 1.40 1.64 Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional (1.81) (6.10)(1.27)(10.85)Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptiona and/ or extraordinary items) (1.27)(1.81)(10.85)(6.10)Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional and/ or extraordinary items) (6.10)(1.27)(1.81)(10.85)Other Comprehensive income (after tax)

Notes:

Basic ₹

Diluted ₹

Total Comprehensive income (after tax)

Earning per shares (of ₹5/- each) not annualized

Equity Share Capital

Universal Arts Limited

Manish Shah

DIN: 0043417 Managing Directo

> The above is an extract of the detailed format of quarterly Financial Results for the quarter ended June 30, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI(Listing Obligations and Disclosutre Requirements) Regulations , 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on our website www.aecl.net.in

138.83

138.83

138.83

138.83

(0.78)

0.19

DIN: 00226355

2. This statement has been prepared in accordance with the companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) Rule, 2015 and Companies (Indian Accounting Standard) Accounting Rules, 2016.

For Amlagamated Electricity CompanyLimited

Nitin Velhal Place : Mumbai Date : 10th August, 2023 DIN: 00820859

Mega Fin (India) Limited

CIN: L65990MH1982PLC027165

Registered Office: 17th Floor, A-Wing, Mittal Tower, Nariman Point, Mumbai- 400 021 EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE, 2023

(Rs. in lakhs **PARTICULARS Quarter Ended** Year Ended No. 30.06.2023 31.03.2023 30.06.2022 31.03.2023 (Unaudited) (Audited) (Unaudited) (Audited) 1 Total Income from Operations 0.35 25.14 1.54 26.68 2 Net Profit/(Loss) for the period (before Tax 15.17 Exceptional and/or Extraordinary Items Items) (5.40) (0.13) 3 Net Profit/(Loss) for the period before tax(after 18.88 15.17 Exceptional and/or Extraordinary Items Items) (5.40)4 Net Profit/(Loss) for the period (after Tax 18.88 15.17 (0.13)Exceptional and/or Extraordinary Items Items) Total Comprehensive Income for the period (5.40)(0.13)15.17 (Comprehensive Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after Tax)) 817.55 817.55 6 Equity Share Capital 817.55 817.55 7 Earning Per Share (of Rs 10/- each)

Diluted Notes:

Basic

The above is the extract of the detailed format of unaudited quarterly financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)Regulations, 2015. The fill format of the financial results is available or

(0.07)

(0.07)

- The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board at their meeting
- held on August 9th August, 2023. The Statutory Auditors have expressed unqualified audit opinion.

The previous period's/year's figures have been regrouped/rearranged wherever considered necessary

0.23

0.23

For and on behalf of Mega Fin (India) Limited Ajay S Mittal Director

(0.00)

(0.00)

Place: Mumbai Date: 09/08/2023

BOMBAY OXYGEN INVESTMENTS LIMITED

CIN: L65100MH1960PLC011835 22/B, Mittal Tower, 210 Nariman Point, Mumbai - 400 021.

Email id:- contact@bomoxy.com | Website: - www.bomoxy.com

Extract of Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June. 2023

(Rs. in lakhs)

Quarter Quarter Quarter Year **Particulars** Ended ended ended ended 31.03.2023 30.06.2022 1.03.2023 30.06.2023 Unaudited) (Audited) Unaudited 2,179.54 (647.09) (1,548.60) Total income from operations (net) 261.80 (273.96) (1.594.32)Net Profit / (Loss) for the year (Before tax, Exceptiona 2.134.20 501.95 and /or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the year before tax (after 2,134.20 (273.96)(1,594.32)501.95 Exceptional and /or Extraordinary items) 492.46 Net Profit / (Loss) for the year after tax (after 1,957.03 (216.44 (1,420.34)Exceptional and /or Extraordinary items) Total Comprehensive Income for the year (comprising 3.623.09 (677.75)(3,676.89)718.23 profit or (loss) for the year after tax and other Comprehensive income after tax) Equity Share Capital 150.00 150.00 150.00 150.00 Earnings Per Share (EPS) of Rs. 100/- each 328.31 Basic & diluted (not annualised) 1,304.69 (144.30)(946.89)

Place: Mumbai

Date: 10th August, 2023

- The above is an extract of the detailed format of the Quarter Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The full format of the Quarter Ended Financial Results are available on the Stock Exchange at BSE at www.bseindia.com and on Company's website at www.bomoxy.com.
- The above unaudited financial results of the Company for the Quarter ended 30th June, 2023 have been reviewed and recommended to the Board of Directors by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on 10th August, 2023.
- The financial results for the Quarter ended 30th June, 2023 have been reviewed by the Statutory Auditors as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended.
- The financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 as amended (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent applicable
 - Comparative financial information of the previous quarter have been regrouped / rearranged wherever considered necessary to correspond to the figures of current quarter. By order of the Board

Hema Renganathan Whole-Time Director DIN: 08684881

For CarTrade Tech Limite Vinay Vinod Sanghi

Chairman and Managing Directo

Car Trade Tech

Registered and Corporate Office: 12th Floor, Vishwaroop IT Park, Sector 30A, Vashi, Navi Mumbai 400 705, Maharashtra, India Tel: +91 22 6739 8888: Website: www.cartradetech.com: E-mail: investor@cartrade.com: CIN: L74900MH2000PLC126237

Extract of Unaudited Consolidated Financial F	Results For Th	e Quarter E	nded June	30, 2023
		·		Rs. in Lakhs
		Quarter Ende	d	Year Ended
DADTICHU ADC	June 30, 2023	March 31, 2023	June 30, 2022	March 31, 2023
PARTICULARS	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
Total Income	10,691.34	11,659.65	9,277.47	42,772.17
Profit before tax	1,576.74	2,287.57	379.21	6,056.60
Profit after tax	1,351.49	1,749.05	331.92	4,043.37
Total Other comprehensive loss	(67.26)	(2.44)	(63.24)	(68.61)
Profit attributable to equity holders of the parent	1,299.86	1,495.52	256.53	3,399.76
Total Other comprehensive income / (loss) attributable to				
Equity holders of the parent	(58.42)	1.11	(50.25)	(42.27)
Paid up Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- per share)	4,684.94	4,684.44	4,666.97	4,684.44
Other equity (excluding revaluation reserves)				1,99,660.12
Earnings Per Equity Share				
(face value of ₹ 10/- each),(Quarters not annualised)				
Basic (in ₹)	2 77	3 19	0.55	7 28

Notes: () The financial Results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards notified under Section 133 of the Companies Act, 2013, as amended, read with Companies (Indian Accounting Standards) amendment rules, 2022 ("Ind AS" and in terms of Regulation 33 of the Listing Requirements.

The above is an extract of the detailed format of unaudited consolidated financial results for the quarter ended June 30, 2023 filed with the stock exchange under Regulation 33 of the Listing Requirements. The full format of the unaudited financial results (standalone and consolidated) for the quarter ended June 30, 2023 is available on the Company's website i.e www.cartradetech.com under Investor Information section and on the stock exchange websites i.e. www.bseindia.com and www.nseindia.com

The key standalone financial information is as under:

Diluted (in ₹)

Quarter Ended Year Ended June 30, 2023 March 31, 2023 June 30, 2022 March 31, 2023 **PARTICULARS** (Audited) (Unaudited) (Audited) (Unaudited) Total Income 6,028.95 5.870.80 4.202.37 21,291.71 160.54 4,640.01 Profit before tax 1,408.86 1,522.64 Profit after tax 1,162.51 168.13 3,259.77

Place: Mumbai Date : August 10, 2023 😮 **नव®शक्ति**।मुंबई, शुक्रवार, ११ ऑगस्ट २०२३

Get prediction sitting at home with Palm Print

Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education marriage, children, luck, work honor, sorrow, illness, etc.

R. R. Mishra

Watch on YouTube:

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्याही जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या दाव्यांच्या खरेपण किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही. अशा जाहिरातींवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा सल्ल घेण्याबाबत वाचकांना सूचवण्यांत येते.

HAVE CHANGED MY NAME FROM

GAZETTE NO.(M-154278)

TO VENKATARAMAN GANESH GAZZETTE (M-2337003) DATED-18-24/05/2023 & THEN AGAIN FROM CHELLAKARA VENKATARAMAN GANESH TO RAGHAVAKRISHNA VENKATARAMAN

GANESH VIDE MAHARASHTRA GAZZETTE NO. M-2386161 DATED 6-12/07/2023 FOR ALL PURPOSES. NAMRATA ASHISH LAHABAR

MY AADHAAR CARD

DINESH JAISWAL SUMANDEVI

आवश्यक आहे

ज्याअर्थी,

दिनांक: ०८-०८-२०२३

डब्ल्युएसएफएक्स ग्लोबल पे लिमिटेड (पूर्वी वॉल स्ट्रीट फायनान्स लिमिटेड अशा ज्ञात)

युनिट ६२२, दी सुम्मीत बिझीनेस बे - ओमकार, पीव्हीआर सिनेमाच्या समोर, चकाला, एम. व्ही. रोड, अंधेरी (पू), मुंबई ४०० ०९३. दुरध्वनी क्र. : ०२२-६२७०९६०० • वेबसाइट : www.wsfx.in, • सीआयएन : एल९९९९९एमएच१९८६पीएलसी०३९६६०

व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत आयोजित ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

संबंधात कंपनीच्या सभासदांना सूचना **सूचना** या द्वारे देण्यात येते की **डब्ल्यूएसएफ ग्लोबल पे लिमिटेड** (पूर्वी वॉल स्ट्रीट फायनान्स लिमिटेड अशा ज्ञात) (''कंपनी'') च्या सभासदांचे ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'' <mark>मंगळवार, १२ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं ४.०० वा.</mark> भाप्रवे च्या व्हिडिओ कॉन्फरेंसींग 'व्हीसी'') अदर ऑडिओ विझ्युअल मीन्स (''ओएव्हिएम'') मार्फत कंपनी अधिनियम, २०१३ 'अधिनियम'') च्या प्रयोज्य तरतुदी, त्या अंतर्गत बनविलेले नियम, दिनांकित ०५ मे, २०२० भाणि २८ डिसेंबर २०२० रोजीचा अनुक्रमे सर्वसामान्य परिपत्रक क्र. २०/२०२० आणि १०/२०२२ समाविष्ट वेळोवेळी निगम व्यवहार मंत्रालय द्वारे) जारी केलेल्या विविध सर्वसामान्य परिपत्रके 'एजीएम परिपत्रके'') चा अनुसरून घेण्यात येईल. पुढे, सिक्यूरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') ने तसेच दिनांक ०५ जानेवारी, २०२३ रोजीचा ताि परिपत्रक क्र. सेबी/एचओ, सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयअर/२०२३/४ (''सेबी परिपत्रक'') द्वारे सभासदांना वार्षिक अहवालाचा प्रत्यक्ष प्रती पाठविणे आणि एका समाईक ठिकाणी सभासदांचा प्रत्यक्ष उपस्थितीच्या

संदर्भात सट दिली आहे. वित्तीय वर्षे २०२२–२३ करिता वार्षिक अहवालासह ३६ वी एजीएमची सूचना सर्व सभासदांना ईमेल मार्फत केवळ पाठविण्यात आली आहे व ज्यांचे ईमेल आयडी कंपनी वा त्यांचे संबंधित डिपॉझिटर पार्टिसिपंट्स यांच्यासह नोंदणीकृत आहे अशांना पाठविण्यात आली आहे व एमसीए सर्क्युलर्स व सेबी सर्क्युलर्स अनुसार पाठविली आहे. सभासद ज्यांचे ई-मेल आयडी डिपॉझिटरीज/ कंपनी/ रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट (आरटीए) यांच्यासह नोंद्रणीकृत नाहीत त्यांनी कृपया खालील स्वरूपात त्यांचे ई-मेल आयडी नोंदणीकृत/ अद्ययावत करावे :

ए) जर ईलेक्ट्रॉनिक / डिमॅट धारक यांच्यासह त्यांचे संबंधित डिपॉझिटरीज पार्टिसिपंट व

प्रत्यक्ष धारक यांच्यासह आरटीए यांनी ईमेल investor@bigshareonline.com पाठवावा वा लिंक https://bigshareonline.com/ForInvestor.aspx चा वापर करावा व कंपनीस ई-मेल investors@wsfx.in करून कोटींग नाव व फोलिओ क्रमांक प्राप्त करावा.

नभासद केवळ व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत ३६ व्या एजीएममध्ये सहभागी होऊ शकतात. कंपनीद्वारे आवश्यक व्यवस्था करण्यात आल्या आहेत ज्या नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांच्यासह सुविधा ई-मतदानाकरिता असतील. ३६ व्या एजीएममध्ये सहभागी ोण्यासाठी तपशील व ३६ व्या एजीएमच्या दरम्यान ई-मतदान प्रणाली मार्फत मतदान पार पाडणे वा परोक्ष ई-मतदानामध्ये सहभागी होण्याकरिता ३६व्या एजीएमच्या सूचनेमध्ये सूचना प्रदानित केली आहे. सभासद ॲक्टच्या अनुच्छेद १०३ अंतर्गत कोरमच्या रिनॉकिंगच्या हेतुकरिता व्हीसी, ओएव्हीएम मार्फत सभासदांनी सहभागी व्हावे.

वार्षिक अहवालासह ३६ वी एजीएमची सूचना कंपनीची वेबसाइट <u>www.wsfx.in</u> व स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट अर्थात बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर उपलब्ध आहे. सदर सूचना एमसीए सक्युलर्स व सेबी सर्क्युलर्स यांच्यासह अनुपालन कंपनीच्या सभासदांना माहिती

व लाभ याकरिता जारी करण्यात येईल.

डब्ल्यूएसएफएक्स ग्लोबल पे लिमिटेड साठी (पर्वी वॉल स्टीट फायनान्स लिमिटेड अशा जात) दिनांक: ११ ऑगस्ट. २०२३

रजि. ए/डी/दस्ती/चिटकविणे/ढोल वाजवणे आणि प्रकाशन/डीआस्टीचा सूचना फलक विक्री उद्घोषण

दिनांक: ०८.०८.२०२३

विरुध्द मोहमद कौसर अली आणि अन्य

१. मोहमद कौसर अली, मोहमद नसिरूद्दीन अली यांचा मुलगा (कर्जदार) लॅट क्र. २०२, २रा मजला, सत्रा भवन, प्लॉट क्र. २२, सेक्टर २८, नवी मुंबई-४०० ७०३. आणि फ्लॅट

क्र. ६०१, पृथ्वी एन्क्लेव्ह ए विंग, भोर इंडस्ट्रिज जवळ, डब्ल्यु. ई. हायवे, बोरीवली (पूर्व), मुंबई.

ग्रमाणपत्र/हुकुमाप्रमाणे पुढील व्याज आणि प्रभारासह एकत्रित वसुली योग्य अशी प्रमाणपत्र कर्जदारांकडून व्याज आणि खर्चासह रु. १४,८५,२०१.८६/- (रुपये चौदा लाख पंच्याऐंशी हजार दोनशे एक **आणि पैसे शहाऐंशी मात्र)** च्या वसुलीसाठी मूळ अर्ज क्र. ३१२ सन २००९ मध्ये वसुली प्रमाणपत्र काढले. आणि ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी सदर प्रमाणपत्राच्या पूर्ततेसाठी खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत विकण्याचे आदेश दिले. आणि ज्याअर्थी **१५/०९/२०२३ रोजीस रु.** ६०,११,११५.००/ - (रुपये साठ लाख अकरा हजार एकशे पंधरा मात्र) ची खकम थकीत त्यावरील

१५.०९.२०२३ रोजी दु. २.०० ते दु. ३.०० (आवश्यकता असल्यास समाप्तीपूर्वी शेवटच्या ५ मिनिटात बोली केली गेल्यास आपोआप विस्तारासह) दरम्यान ई-लिलावाने विकली जाईल आणि बोली 'ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक बोली'' ने मे. ई प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजिस लि., बी-७०५, वॉल स्ट्रीट-II, ओरिएंट क्लबच्यासमोर, एलिस ब्रिज, अहमदाबाद- ३८०००६, गुजरात (भारत) यांच्या वेबसाईट मार्फत होईल. वेबसाईट- www.drt.auctiontiger.net आणि support@auctiontiger.net.संपर्क व्यक्ती प्रविणकुमार थेवर, मोबाईल क्र. ९१९२६५५६२८१८, ईमेल oraveen.thevar@auctiontiger.net संपर्क व्यक्ती: (२) श्रीम. सोनी हेमानी, मोबाईल +९१ ९०८१८३०२२२. पुढील तपशिलासाठी संपर्क: श्री. अर्जुन सिंग राठोड, व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी, जम्मू ॲंण्ड काश्मिर बँक लि., संपर्क क्र. +९१९४१९३५०५९२ आणि मुनीर अहमद अधिकारी, जम्मु ॲण्ड काश्मिर बँक लि. वांद्र. संपर्क क्र. +९१ ६००५०८०६४०.

खालील परिशिष्टात वर्णन केल्याप्रमाणे उपरिनामितच प्रतिवादींच्या मिळकतीची विक्री आणि सदर मिळकतीशी निगडित दायित्वे आणि दावे. जो पर्यंत ते सनिश्चित केले आहेत. ते प्रत्येक संचासमोर परिशिष्टात विनिर्दिष्ट केले आहेत. परिशिष्टांत विनिर्दिष्ट केलेल्या संचांमधील विक्रीसाठी मिळकत ठेवली जाईल. जर. मिळकतीच्या एखाद्या हिश्श्याच्या विक्रीतन रोकड झालेल्या रकमेतन देणे भागले तर. उर्वरित बाबतीत विक्री ताबडतोब थांबवली जाईल. जर, विक्री घेणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सदर प्रमाणपत्रातील थकबाकी, व्याज, खर्च (विक्रीच्या खर्चासह) कोणत्याही संचाच्या विक्रीआधी जमा केली किंवा त्यांना . टेल असे प्रमाणपत्रातील रक्कम, व्याज व खर्च निम्नस्वाक्षरीकारांकडे प्रदान केल्याचे पुरावे सादर केले तर

विक्रीशी संबंधित कोणतीही कती करणारे कोणतेही अधिकारी किंवा अन्य व्यक्ती थेट किंवा अपन्यक्षपणे विकावयाच्या मिळकतीसाठी बोली. संपादन किंवा कोणतेही हितसंबंध संपादित करू शकणार नाहीत. विक्री आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टात विहित अटी आणि त्याअंतर्गतचे नियम आणि

जोडलेल्या परिशिष्टांतील विनिर्दिष्ट तपशील हे निम्नस्वाक्षरीकारांच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिले आहेत परंतु ह्या उद्घोषणेमधील कोणत्याही त्रुटी, गैर-विधाने किंवा उणिवांसाठी निम्नस्वाक्षरीकार उत्तर देण्यास

	संच	मिळकतीचे	निरिक्षणाची	राखीव किंमत	इअर	बोली
ı	蛃.	वर्णन	तारीख		रक्कम	वाढविणे
ı	१	फ्लॅट क्र. २०२,	११/०९/२०२३	₹.	₹.	₹.
		२रा मजला, सत्रा		१,०७,००,०००/-	80.190.000/-	2,00,000/-
		भवन, प्लॉट क्र.		', ', ', '	. , , , ,	', , ,
		२२, सेक्टर २८,				
ı		नवी मुंबई-				
		४००७०३.				

१. ज्या खाली मिळकत विकली जाणार नाही ती राखीव किंमत किंवा राखीव किंमतीशी समतुल्य किंमतील विकण्यात येईल. मिळकत फक्त राखीव किंमतीपेक्षा जास्त किंमतीला विकण्यात येईल

ज्या रकमेने बोली वाढवायची ती रु. २,००,०००/- राहील. बोलीच्या रकमेवरून किंव

कोणत्याही संचाचे सर्वोच्च बोलीदारांना खरेदीदार म्हणून घोषित केले जाईल. हे सर्वस्वी निम्नस्वाक्षरीकारांच्या मर्जीवर अवलंबून असेल की, जेव्हा सरळ सरळ दिसते आहे की, देऊ केलेली किंमत अपूरी आहे तेव्हा ती करणे अव्यवहार्य आहे अशा वेळी सर्वोच्च बोली नाकारायची /स्वीकारायची

तमाम जनतेकडून याद्वारे सदर ई-लिलावात बोली मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन प्रस्तावासह इअर रक्कम ही मुंबई येथील प्रमाणपत्र धारक बँकेच्या खाते क्र. ०४४६०७२००००००१, जम्मू ॲण्ड काश्मिर बँक लि., मौलाना आझाद रोड, श्रीनगर काश्मिर-१९०००१, आयएफएससी कोड क्र. JAKAOBANDRA, मध्ये आरटीजीएस/एनईएफटीने जमा करावी. टॅन/पॅन कार्ड आणि पत्त्याच्या पारव्याची स्वसाक्षांकित प्रत ऑनलाईन प्रस्तावासह अपलोड करावी. एकापेक्षा अधिक मिळकतीकरिता प्रस्ताव वेगवेगळे करावेत. इअर आणि अन्य माहिती/तपशिलांसह ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्यासाठी अंतिम तारीख आहे १३.०९.२०२३ रोजी सं. ४.३० पर्यंत. खालील नमद मिळकतींचे

पॅन कार्ड, पत्ता पुरावा व ओळख पुरावा, ई-मेल आयडी, मोबाईल क्र. ची प्रत व जर ते स्वत:च्या वतीने किंवा त्यांच्या मख्यांच्या वतीने बोली लावत असतील तर, नंतरच्या बाबतीत त्यांनी, त्यांची पाधिकती जमा केली पाहिजे, कसूर केली तर बोली फेटाळली जाईल. कंपनीच्या बाबतीत कंपनीच्या संचालक मंडळ सदस्यांनी पारित केलेल्या ठरावाची प्रत किंवा कंपनीच्या प्रतिनिधीत्व/मुखत्यारपणाची पृष्टी करणारा अन्य दस्तावेज सादर करून अशा जमा करण्याची पावती/प्रती पोच सदर सेवा पुरवठादार किंवा प्र.धा. बँकेकडे ई-मेल किंवा अन्य प्रकारे सदर तारखेपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्याची हार्ड कॉपी

यशस्वी बोलीदारांना इ.अ.र. समायोजित करून त्यांच्या अंतिम बोली रकमेची २५% रक्कम पूढील दिवशी म्हणजेच सं. ४.३० पर्यंत वरील परि.-४ प्रमाणे सदर खात्यात भरावी लागेल

अधिकारी-१, डीआरटी-१ यांच्याकडे पाऊंडेज फी देखील जमा करावी लागेल

विहित मुदतीत प्रदानात कसूर केल्यास, विक्री खर्च बाजूला केल्यावर जमा रक्कम निम्नस्वाक्षरीकारांन वाटल्यास सरकारकडे जप्त केली जाईल आणि कसूरदार खरेदीदारांना मिळकतीमधील किंवा नंतर ती ज्या रकमेस विकली जाईल त्यातील कोणत्याही हिश्श्यामधील दावे त्यागावे लागतील. विक्रीची नव्याने उद्घोषणा जारी करून मिळकतीची पुनर्विक्री केली जाईल. पुढे खरेदीदाराने अंतिम बोली किंमत आणि

क्रमांकावर परत करण्यात येईल.

जेथे मिळकत कसरवार व्यक्तीच्या मिळकत किंवा मिळकत ज्यास मिळकतीवर करण्यात व सह-मालक म्हणून अन्य कोणत्याही |हिश्श्यावर निर्धारि अशा अन्य आणि त्यांच्या स्वरुप व्यक्तीच्या नावांसह विकावयाच्या कोणतेही ज्ञात तपशील गरांचे तपशी फ्लॅट क्र. २०२, २रा मजला, सत्रा भवन, माहित नाही माहित नाही माहित नाही प्लॉट क्र. २२, सेक्टर २८, नवी मुंबई-

वसली अधिकारी डीआरटी-१, मुंबई

जाहीर नोटीस हया नोटीसीद्वारे तमाम जनतेस कळविण्यात येत की, गांव मौजे माणिकपूर, ता. वसई व जि पालघर येथील दुकान नें. १–अ, तळ मजला क्षेत्र ३५० चौ. फूट, स. नं. १०६/अ व १०७,यास यापुढे 'सदर दुकान' असे संबोधण्या आलेले आहे. संदर दुकान मोहम्मद अमिर खुशर व इतर यांचे मालकी व कब्जेवहिवाटीची अस् सदर दुकान विकत घेणेकामी वाटाघाटी चार् आहेत. तरीही, सदर दुकानाबाबत कोणत्यार्ह स्वरुपाची हरकत, अधिकार, वहिवाट, शेअर विकी. गहाण. लिज. परवाना. बक्षिस. कब्ज बोजा असल्यास तसे लेखी योग्य त्य पुराव्यासकट खाली नमुद केलेल्या पत्याव -आजपासून १४ दिवसाचे आत कळवावे. अन्यथ आपला काहीही हक्क नाही व तो असल्यार आपण सोडला आहे असे समजन व्यवहार पर करण्यात येईल याची नोंद घ्यावी. अशीला करीता

wsfx

ॲड. एम. एस. रॉड्रीग्ज दिवाण टॉवर, विंग नं. ५, सदनिका क.११७ क्बेरा हॉटेल जवळ, वसई रोड, (प), तालुक वसई, जि. पालघर.

> फॉर्म विन ६ नियम ७ पहा नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल मुंबई खंडपीठासमोर- कोर्ट-५ च्या प्रकरणामध्ये

नकोडा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड (कंपनी कायदा, १९५६ अंतर्गत समाविष्ट कंपनी) कंपनी याचिका क्रमांक १०८ (एमबी)/ २०२१ याचिकेची जाहिरात

याचिकेची सूचना याद्वारे देण्यात आली आहे की मुंबई खंडपीठ (कोर्ट-५) येथील न्यायाधिकरणाने दिनांक ३१ जुलै २०२३ रोजी वरील नावाची कंपनी बंद करण्याची याचिका केली होती. मेसर्स नाकोडा एनजी प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने ३६ , चौथा मजला, ५९ न्य व्होरा बिल्डीजी, नाखोडा स्टीट, पायधनी, मंबई ४००००३ या पत्त्यावर कंपनी म्हणून क्षमतेचा पत्त असलेल्या या न्यायाधिकरणाला सांदर केले आणि मदा याचिका निदेशित केली आहे. दिनांक ७ मध्येंबर २०२३ रोजी न्यायाधिकरणासमोर सुनावणी झाली. या याचिकेवर आदेश देण्यास समर्थन किंवा विरोध करू दक्तिणाऱ्या कोणत्याही योगटानकर्त्याने किंवा अन्य व्यक्तीने याचिकाकर्त्याला किंवा त्याच्या प्रतिनिधीने त्याच्या नावासह स्वाक्षरी केलेली त्याच्या हेतर्च सूचना पाठवावी. आणि पत्ता द्या जेणेकरून ्र याचिकाकर्त्यापर्यंत किंवा त्याच्या प्रतिनिधीपर्यंत याचिकेच्या सुनावणीसाठी निश्चित केलेल्या तारखेच्या पाच दिवस आधी पोहोचता येईल आणि वैयक्तिकरित्या किंवा त्याच्या प्रतिनिधीदारे सुनावणीच्या वेळी उपस्थित राहावे. याचिकेची एक प्रत खाली स्वाक्षरी केलेल्या कोणत्याही धनकोल किंवा योगटानकर्त्याला त्यामाठी विहित शलक भक्रन दिली जाईल. याचिकेच्या विरोधात वापरले जाणारे कोणतेही प्रतिज्ञापत्र न्यायाधिकरणात दाखल केले जावे आणि सुनावणीसाठी निश्चित केलेल्या तारखेच्या पाच दिवस आधी याचिकाकर्त्याला किंवा त्याच्या प्रतिनिधीला दिलेली प्रत द्यावी.

दिनांक: १० /०८ /२०२३ सही /-याचिकाकर्त्यासाठी पीसीएस कुंजल दलाल प्रतिनिधी अधिवक्त पत्ता : १०५ . पवनहंस कॉम्प्लेक्स. भा.चामुंडा रेस्टॉरंट, सबजेल चाररस्ता, रिंग रोड, सुरत-३९५००९ मोबाईल: ९२२७९००३९५ ईमेल: k_dalal@rediffmail.com

मुंबई येथील लघु वाद न्यायालयामध्ये अंमलबजावणी अर्ज क्र. २०२३ च्या

आर.ए.ई. आणि आर. सूट क्र. २०१७

वय ५३ वर्षे, व्यवसाय : व्यापार :) खोली क्रमांक १२०७,इमारत क्रमांक १८, अध्युदय नगर काळाचौकी, मुंबई-४०००३३ अभ्यदय नगर) काळाचौकी.

विरुद्ध १. सुधाकर गुडाप्पा तम्मन, वय सुमारे ४८ वर्षे, व्यवसाय : माहीत नाही. खोली क्रमांक २. चाळ क्रमांक ८५ ए, नान्हाकौ सिंग चाळ, जिजामाता नगर. काळाचौकी. २. महेश सुखदेव मराटे, य समारे २८ वर्षे व्यवस माहीत नाही. खोली क्रमांक २, चाळ क्रमांक ८५अ, नान्हाकौ सिंग चाळ, जिजामाता नगर, काळाचौकी,

.प्रतिवार्द

मुंबई-४०००३३

तुम्हाला याद्वारे ताकीद देण्यात येत आहे न की, कोर्ट रूम नंबर २६, दुसरा मजला, स्मॉल कॉज कोर्टाची जुनी इमारत, एल.टी. मार्ग, मुंबई-४००००२ येथे वैयक्तिकरित्या किंवा प्लीडरद्वारे १७ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११ वाजता अर्जाविरुद्ध कारणे दाखवण्यासाठी रीतसर निर्देश दिलेला आहे. ज्यामध्ये अयशस्वी झाल्यास. उक्त अर्जावर सुनावणी केली जाईल आणि पूर्वपक्ष निश्चित केला जाईल.

आपण या माननीय न्यायालयाच्य न्यायालय कक्ष क्रमांक २६ मधून उत्त अंमलबजावणी अर्जाची प्रत मिळवू

सही/-

प्रभारी निबंधक

THE CHEMBUR NAGARIK SAHAKARI BANK LTD., 101-103, 1st Floor Rudresh Commercial Complex.

Opp. Dr. Ambedkar Garden, Chembur, Mumbai - 71

PUBLIC NOTICE FOR SALE OF ASSETS

M/S. CLOTHE COMPANY (Prop. Late. Ajay Ramesh Bhatt)

SALE OF ASSETS UNDER SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS & **ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002**

Offers are invited in sealed covers for sale of the properties mentioned below on "as is where is basis", charged/mortgaged by M/S. CLOTHE COMPANY (Prop. Late. Ajay Ramesh Bhatt) in capacity of borrower for the security to the Bank for the advances granted to Late. Shri. Ajay Ramesh Bhatt for recovery of Bank's secured debt of over Rs. 3,61,24,488.00/- (Rupees Three Crore Sixty One Lacs Twenty Four Thousand Four Hundred Eight Eight Only) plus further interest, cost etc. after having taken constructive (Symbolic) possession of the said assets by the Bank under Sec.13(4) of

SR. No	Description of Property and site	Earnest Money Deposit (Rupees)	Reserve Price
1	All that part and parcel of the property consisting of The Canna Co-op. Housing Society Ltd., Flat No.206, 2nd Floor, "B" Wing, Opp. Lake View Bldg., Hiranandani Gardens Complex, Cliff Avenue, Powai, Mumbai - 400 076. Admeasuring area 560 sq. ft. (Built-up) 498 sq. ft. (Carpet)	Bank's DD favouring Authorised Officer,	Rs. 1,46,00,000/-

Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.

The BID OFFER for subject property should be submitted in separate closed and sealed envelope accompanied with a Rs.1,00,000/- Bank Demand Draft, towards Earnest Money Deposit (Interest Free) shall reach the undersigned at above mentioned address by 3.00 p.m. on or before 25.09.2023. The BID OFFERS obtained in closed and sealed envelopes will be opened on 26.09.2023 at 11.00 a.m. in the presence of the Bid Offers then present, and if deemed necessary by the undersigned, inters bidding will also take place at the same time. The undersigned reserves right to accept or reject, any or all Bid Offers, without assigning any reasons.

The Bank does not knows other charges on the said securities/properties, including that there are the monthly accumulated outstanding arrears of payment due and payable by our defaulting borrower Shri. Ajay Ramesh Bhatt to the respective flat as mentioned in above. Sd/-

Authorised Officer Date: 11.08.2023 Place: Mumbai The Chembur Nagarik Sahakari Bank Limited.

A JM FINANCIAL

जेएम फायनान्शियल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड **कॉर्पोरेट आयडेन्टिडी नंबर**: यु६७१९०एमएच२००७पीएलसी७४२८७

नोंदणीकृत कार्यालयः ७ वा मजला, सिनर्जी, अप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००२५. संपर्क व्यक्तीः १. रिझवान शेख - ८९७६५४९३७७, २. रोहन सावत- ९८३३१४३०१३, ३. यश ओझा-९६६५३८२८६५, वेबसाईटः www.jmfinancialarc.com

ई-लिलाव विक्री सूचना-उत्तरवर्ती विक्री

नेरामल कॅपिटल ॲण्ड हाऊसिंग फायनान्स लि. (पूर्वी दिवाण हाऊसिंग ॲण्ड फायनान्स कॉपोरेशन लि. अशी ज्ञात) ने जेएमएफएआरसी-आरण्य- ट्रस्ट चे ट्रस्टी म्हणू-तेच्या क्षमतेत कार्यरत जेएमएफएआरसी (जेएम) (यानंतर अभिहस्तांकीती असा उल्लेख) च्या नावे दिनांक २९ मार्च, २०२३ रोजीच्या अभिहस्तांकन कराराद्वा 'अभिहस्तांकन करार'') सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ (''सरफैसी ॲक्ट'' त्र्या कलम ५(१)(बी) अंतर्गत त्यावरील सर्व हक्क, नामाधिकार आणि हितसंबंधासह त्यातील निर्माण केलेल्या तारण हितसंबंधासह एकत्रित कर्जाचे पूल (खालील नमू कर्जासह) अभिहस्तांकित केले आहेत. सदर सूचित करण्यात येते की पीसीएचएफएल ला अभिहस्तांकन/सेवा कराराद्वारे सर्व परिचालन आणि प्रक्रियेची सुविधा देण्यासाट सेवा पुरवठदार/कलेक्शन एजंट म्हणून कृती करण्यासाठी प्राधिकृत आणि नियुक्त केले आहे.

कर्जदारांकडून थकीत रकमेच्या वसुलीसाठी सरफैसी ॲक्ट, २००२ अंतर्गत तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी येथील खालील नमूद तारण मत्तेच्या घेतलेल्या कब्जाला अनुसरुन ''जे आहे जेथे आहे तत्वाने'', ''जे आहे जसे आहे तत्वाने'' आणि ''जे काहि आहे तेथे आहे तत्वाने'' प्रत्यक्ष कब्जात असलेल्या अशा येथील खालील वर्णिलेल्या

न्थावर मिळकतीच्या खरेदीकरिता निम्नस्वाक्षरीकारांद्वारे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.					
कर्ज	मागणी सूचनेची तारीख	मिळकतीचा पत्ता	राखीव किंमत	इसारा अनामत	थकबाकी रक्कम
कोड/शाखा/कर्जदार/	आणि रक्कम			रक्रम (इअर)	(04-08-2023)
सह-कर्जदार/				(आरपी च्या	
हमीदाराचे नाव				१०%)	
कर्ज कोड क्र.	दि.: २७-१२-२०१८	व्याप्ती असलेल्या मिळकतीचे सर्व ते भाग	₹.	₹.	र. ३०,३५,२९१/ -
०६९००००७२३२,	रु. २३,१५,९१६/-	आणि विभाग:- फ्लॅट क्र. ५०१, ५वा	१३,००,०००/-	१,३०,०००/-	(रु. तीस लाख
कल्याण (शाखा),	(रु. तेवीस लाख पंधरा	मजला, आर२ विंग, स्टॅंडफोर्ड, पनवेलकर	(रु. तेरा लाख मात्र)	(रु. एक लाख	पस्तीस हजार दोनशे
किरण के ढवळे	हजार नऊशे सोळा मात्र)	इस्टेट, मानकिवली, बदलापूर-पूर्व ठाणे		तीस हजार मात्र)	एक्याण्णव मात्र)
(कर्जदार),		महाराष्ट्र :- ४२१५०३ सीमाबध्द उत्तर:			

सह-कर्जदार/ हमीदाराचे नाव	3111-1 (4)-1			(आरपी च्या १०%)	(01 00 1014)
कर्ज कोड क्र. ०६९०००७६३२, कल्याण (शाखा), किरण के ढवळे (कर्जदार), कोमल किरण ढवळे (सह कर्जदार १)	दि.: २७-१२-२०१८ ह. २३,१५,९१६/- (ह. तेवीस लाख पंधरा हजार नऊशे सोळा मात्र)	व्याप्ती असलेल्या मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग:- फ्लॅट क्र. ५०१, ५वा मजला, आरर विंग, स्टेंडफोर्ड, पनवेलकर इस्टेट, मानिकबली, बदलापूर-पूर्व ठाणे महाराष्ट्र:- ४२१५०३ सीमाबध्द उत्तर: यु/एस. बिल्डिंग-आर३ विंग, दक्षिण: रोड पूर्व: यु./एस. बिल्डिंग-सी विंग पश्चिम: खुली जागा	रु. १३,००,०००/- (रु. तेरा लाख मात्र)	रु. १,३०,०००/– (रु. एक लाख तीस हजार मात्र)	रु. ३०,३५,२९१/- (रु. तीस लाख पस्तीस हजार दोनशे एक्याण्णव मात्र)
कर्ज कोड क्र. ११३०००६८४४, पनवेल (शाखा), हरिश्चंद्र बापू पाटील (कर्जदार), भारती हरिश्चंद्र पाटील (सह कर्जदार १)	दि.: १२-०९-२०१६, रु. १०,८७,४८०/- (रु. दहा लाख सत्याऐंशी हजार आठशे ऐंशी मात्र)	व्याप्ती असलेल्या मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग:- फ्लॉट क्र. २०५, दुसरा मजला, इमारत क्र. ३ सेक्टर ५, महालक्ष्मी नगर, नेरे गाव पनवेल माथेरान रोड पनवेल रायगड महाराष्ट्र:-४१०२०६	रु. १३,५०,०००/- (रु. तेरा लाख पन्नास हजार मात्र)	रु. १,३५,०००/- (रु. एक लाख पस्तीस हजार मात्र)	रु. २६,१२,४४९/- (रु. सव्वीस लाख बारा हजार चारशे एकोणपन्नास मात्र)
कर्ज कोड क्र. ००५०००४५९२, फोर्ट (शाखा), रामचंद्रन मुथुलेल (कर्जदार), कृष्णकुमारी आर (सह कर्जदार १)	दि.: १२-०९-२०१६ रु. १८,४९,२६३/- (रु. अठरा लाख एकोणपन्नास हजार दोनशे त्रेसष्ट मात्र)	व्याप्ती असलेल्या मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग:- फ्लॉट क्र. १०१, पहिला मजला, एच-विंग, गावदेवी गार्डन, क्रमप्ती शिवाजी शाळेजवळ, गाव वावंजे, फ्नलेल, रायगड, रायगड, महाराष्ट्र:- ४१०२०६ सीमाबस्ट उत्तर: मोकळी जमीन, दक्षिण: जी विंग, पूर्व: खुली जमीन, पश्चिम: सी आणि डी विंग/खुला भूखंड	रु. १२,३३,०००/– (रु. बारा लाख तेहेतीस हजार मात्र)	रु. १,२३,३००/- (रु. एक लाख तेवीस हजार तीनशे मात्र)	रु. ४२,६५,८४१/ (रु. बेचाळीस लाख पासष्ट हजार आठरे एकेचाळीस मात्र)
कर्ज कोड क्र. ११३०००५६११, पननेल (शाखा), सत्यनारायण जे (कर्जदार), शिवप्रकाश बीजेस्वार (सह कर्जदार १)	दि.: २३-०८-२०२१ ह. १९,६५,६४१/- (ह. एकोणीस लाख पासष्ट हजार सहाशे एकेचाळीस मात्र)	व्याप्ती असलेल्या मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभागः- फ्लॉट क्र. ००२, तळमजला, ए विंग, निर्मिती गार्डन, लोटस बिल्डींग बिल्डींग क्र. ०६, उमरोली दर्गा शरीफ रोड, उमरोली, पनवेल, रायगड नवी मुंबई महाराष्ट्र:- ४१०२०६ सीमा उत्तरः सर्ल्डिंस रोड, दक्षिणः यु/सी बिल्डिंग (फिल्ह्ससाइड ग्रीन्स), पूर्वः ओपन प्लॉट, पश्चिम: गावातील घरे	रु. १३,७७,०००/– (रु. तेरा लाख सत्याहत्तर हजार मात्र)	रु. १,३७,७००/– (रु. एक लाख सदतीस हजार सातशे मात्र)	रु. २५,४१,८७५/- (रु. पंचवीस लाख एकेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तर मात्र)
कर्ज कोड क्र. १४०००००१५०५, बोरिवली पश्चिम (शाखा), सिमस्न राजपूत (कर्जदार),	दि.: १८-१०-२०२१ रु. १९,१७,८८६/- (रु. एकोणीस लाख सतरा हजार आठशे शहाऐंशी मात्र)	व्याप्ती असलेल्या मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग:- फ्लॉट क्र. ३०१, तिसरा मजला, इमारत क्र. ०८, साई कॉम्प्लेक्स, विराज इंडस्ट्रियल जवळ, पालघर बोईसर रोड, माणगाव बोईसर पूर्व ठाणे महाराष्ट्र:- ४०५५०१ सीमा उत्तर: अंतर्गत रस्ता, दक्षिण: ओपन प्लॉट, दक्षिण: ओपन प्लॉट, पूर्व: ओपन प्लॉट, पश्चिम: व्हेलंज हटमेंट्स	रु. १२,३३,०००/– (रु. बारा लाख तेहतीस हजार मात्र)	रु. १,२३,३००/- (रु. एक लाख तेवीस हजार तीनशे मात्र)	रु. २४,१६,६४२/- (रु. चोवीस लाख सोळा हजार सहाशे बेचाळीस मात्र)
कर्ज कोड क्र. ०६९०००९४७७, कल्याण (शाखा), स्विना मोहम्मद हिनफ कुरेशी (कर्जदार), अन्वर फक्की (सह कर्जदार १)	दि.: १२-०९-२०१६, इ. २०,८८,५९६/- (इ. वीस लाख अठ्ठयाँएँगी हजार पाचशे शहाण्णव मात्र)	व्याप्ती असलेल्या मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग:- फ्लॅट क्र. ७०१, ७वा मजला, ए-विंग, श्रुतिका कॉम्प्लेक्स, कर्जत रोड, उद्या किरण रेसिडेन्सीच्या मागे बदलापूर पूर्व ठाणे महाराष्ट्र:- ४२१५०३ सीमाबध्द उत्तर: मानकिवली गाव, दक्षिण: बांधकामाधीन इमारत, पूर्व: अरिहंत अनमोल कॉम्प्लेक्स, पश्चिम: मानकिवली गाव रस्ता	रु. १५,३९,०००/- (रु. पंघरा लाख एकोणचाळीस हजार मात्र)	रु. १,५३,९००/– (रु. एक लाख त्रेपन्न हजार नऊशे मात्र)	रु. ४७,०३,३५०/ (रु. सत्तेचाळीस लाख तीन हजार तीनशे पन्नास मात्र)
कर्ज कोड क्र. ०६९०००९४७८, कल्याण (शाखा), रुबिना मोहम्मद हनिफ कुरेशी (कर्जदार), अन्वर फक्की (सह कर्जदार १)	दि.: १२-०९-२०१६ रु. २०,८८,६२५/- (रु. वीस लाख अठ्ठयाऍशी हजार सहाशे पंचवीस मात्र)	व्यामी असलेल्या मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग:- फ्लॅट क्र. ७०५, ७वा मजला, ए-विंग, श्रुतिका कॉम्प्लेक्स, कर्जत रोड, उषा किरण रेसिडेन्सीच्या मागे बदलापूर पूर्व ठाणे महाराष्ट्र:- ४२१५०३ सीमाबध्द उत्तर: मानकिवली गाव, दक्षिण: बांधकामाधीन इमारत, पूर्व: अरिहंत अनमोल कॉम्प्लेक्स, पश्चिम: मानकिवली गाव रस्ता	रु. १५,३९,०००/– (रु. पंघरा लाख एकोणचाळीस हजार मात्र)	रु. १,५३,९००/- (रु. एक लाख त्रेपन्न हजार नऊशे मात्र)	रु. ४६,९९,८७९/ (रु. सेहेचाळीस लाख नव्याण्णव हजार आठशे एकोणऐंशी मात्र)
कर्ज कोड क्र. २५१००००२१७, कर्जत (शाखा), आनंद कृष्णन कोनार (कर्जदार), मार्गधाम कृष्णन कोनार (सह कर्जदार १)	दि.: २५-०१-२०१९ इ. ९४,९६,६७७/- (इ. चौऱ्याणणव लाख शहाण्णव हजार सहाशे सत्याहत्तर मात्र)	व्याप्ती असलेल्या मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभागः- पर्लेट क्र. ३०२, तिसरा मजला, पलाडिओ, हिरानंदानी इस्टेट, जी.बी. रोड, पालीपाडा बस स्टॉप जवळ, ठाणे पश्चिम, ठाणे महाराष्ट्र:- ४००६०७ सीमा उत्तर: खुली जागा, दक्षिण : लायनाडिओ बिल्डिंग, पूर्व : अंतर्गत रस्ता, पश्चिम : मुख्य रस्ता	रु. १,०६,११,०००/– (रु. एक कोटी सहा लाख अकरा हजार मात्र)	रु. १०,६१,१००/– (रु. दहा लाख एकसष्ट हजार शंभर मात्र)	रु. १,७६,३३,८४७/ (रु. एक कोटी शहात्तर लाख तेहतीस हजार आठः सत्तेचाळीस मात्र)
कर्ज कोड क्र. ०५००००३६२८७, मुंबई मेट्रो (शाखा), अनील रतनमल चावला (कर्जदार), महेश रतनलाल चावला (सह कर्जदार १) रीना महेश चावला (सह कर्जदार १)	दि.: २८-०६-२०२१ रु. ४,१०,१७,४४६/- (रु. चार कोटी दहा लाख सतरा हजार चारशे सेहेचाळीस मात्र)	व्यामी असलेल्या मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग:- दुकान क्र. ५२- सी तळ मजल्यावर आणि दुकान क्र. ५१, ५२-सी आणि ५२-डी वर, स्टेशन रोड, गावदेवी मंदिराजवळ, कोपरी गाव ठाणे पूर्व ठाणे महाराष्ट्र:- ४००६०३	रु. ५,३१,७२,०००/– (रु. पाच कोटी एकतीस लाख बाहत्तर हजार मात्र)	रु. ५३,१७,२००/- (रु. त्रेपन्न लाख सतरा हजार दोनशे मात्र)	ह. ५,४४,९८,९४५/- (ह. पाच कोटी चव्वेचाळीस लाख अठ्ठयाण्णव हजार नऊशे पंचेचाळीस मात्र)
कर्ज कोड क्र. ०५००००३५२०२, मुंबई मेट्रो (शाखा), शिवमूरत ब्रिजनाथ सिंग (कर्जदार), लालसा शिवमुरत सिंग (सह कर्जदार १)	दि:: ०७-११-२०१६, इ. १,३०,२४,९१९/- (इ. एक कोटी तीस लाख चोवीस हजार नऊशे एकोणीस मात्र)	व्यामी असलेल्या मिळकतीच सर्व ते भाग आणि विभागः- पत्तट क्र. ७०४, ७वा मजला, विंग बी, धीरज हेरिटेज रेसिडेन्सी १ (युनिट) सीएचएसएल, न्यू लिंक रोड, शास्त्री नगर जवळ, सांताक्रूझ पश्चिम, मुंबई मुंबई उपनगर, महाराष्ट्रः- ४००५४ सीमा उत्तरः बांधकामाधीन इमारत, दक्षिणः शास्त्री नगर क्षेत्र, पूर्वः लिंक रोड, पश्चिम: खुला भूखंड	रु. १,५५,००,०००/– (रु. एक कोटी पंचावन्न लाख मात्र)	रु. १५,५०,०००/- (रु. पंधरा लाख पन्नास हजार मात्र)	ह. २,९७,३१,६७०/- (ह. दोन कोटी सत्याण्णव लाख एकतीस हजार सहार सत्तर मात्र)
कर्ज कोड क्र. २६४००००४८०, भिवंडी (शाखा), अक्षता महेश देशमुख (कर्जदार), महेश एम देशमुख (सह कर्जदार १)	दि.: २९-०६-२०२१ रु. ३७,४०,३७५/- (रु. सदतीस लाख चाळीस हजार तीनशे पंच्याहत्तर मात्र)	व्यामी असलेल्या मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग:- फ्टॉट क्रं. २०१, दुसरा मजला, एक विंग स्प्रिंग रेसिडेन्सी, ओम सारी हाऊसजबळ, कुळगाव बदलापूर प उणे महाराष्ट्र :- ४२१५०३ सीमा उत्तर: उमिया निवास, दक्षिण: ओम साडी केंद्र, पूर्व: देवयानी साडी, पश्चिम: बंगला	ह. २४,५७,०००/ – (ह. चोवीस लाख सत्तावन्न हजार मात्र)	रु. २,४५,७००/ - (रु. दोन लाख पंचेचाळीस हजार सातशे मात्र)	रु. ४७,३१,२६१/ (रु. सत्तेचाळीस लाख एकतीस हजा दोनशे एकसष्ट मात्र
कर्ज कोड क्र. ०४५०००८३०२ आणि ०४५००००८६३६, ठाणे (शाखा), रूट्स ग्लोबल प्रायक्टेट लिमिटेड (कर्जदार), चंद्रकांत भगवान पांडे (सह कर्जदार १) रेणू चंद्रकांत पांडे (सह	"दि.: २९-०४-२०२१ ह. २, १९, ७९, ९००/- (ह. दोन कोटी एकोणीस लाख एकोणऐशी हजार नऊशे मात्र)'' आणि "दि.: २२-०५-२०२१, ह. १०,५९,५५३/- (ह. दहा लाख एकोणसाठ हजार पाचशे त्रेपन्न मात्र)''	व्याप्ती असलेल्या मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभागः- सर्व्हे क्र. ३४, हिसा क्र. ०८, रूर्स स्लोबल प्रायन्हेट लिमिटेड, ग्रीन हाऊस कॅफे जवळ, हॉटेल व्हिलेज- भोकरी, पुढील पड्या भिवंडी, ठाणे ठाणे महाराष्ट्र :- ४२९३०२ सीमा उत्तरः पशुवैद्यकीय दवाखाना, दक्षिणः राईस मिल, पूर्वः तळवली-बडवली गोवा रोड, पश्चिम: खुला भूखंड	रु. १,५७,२३,०००/– (रु. एक कोटी सत्तावत्र लाख तेवीस हजार मात्र)	रु. १५,७२,३००/- (रु. पंधरा लाख बाहत्तर हजार तीनशे मात्र)	ह. २,९८,०८,४१२/- (ह. दोन कोटी अठ्ठयाण्णव वारशे बारा मात्र) आणि इ. १५,६७,११३/- (ह. पंधरा लाख सदुसष्ट हजार एकशे

ई-लिलावाची तारीखः ३०-०८-२०२३ स. ११.०० ते दु. २.०० (प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह), बोली सादर करण्याची अंतिम तारीखः २९-०८-२०२३, सायं. ४.०० पूर्वी

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया https://www.jmfinancialarc.com/Home/Assetsforsale र्किवा https://www.bankauction.in दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा

कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना सरफैसी ॲक्ट अंतर्गत १५ दिवसांची सांविधिक विक्री सूचना वरील नमूद कर्जदार/हमीदार यांना लिलावाच्या तारखेपूर्वी तारखेपर्यंत उपार्जित व्याजासह संपूर्ण कलम १३(२) सूचनेत नमूद केलेली रक्कम करण्यासाठी याद्वारे सूचित करण्या येत आहे. कसूर केल्यास मिळकतीचा लिलाव/विक्री करण्यात येईल आणि उर्वरित थकबाकी काहि असल्यास कर्जदार/हमीदारांकडून व्याज आणि खर्चासह वसुल करण

सही/- (प्राधिकृत अधिकारी) दिनांकः ११-०८-२०२३

Astrologer, Palmist, Numerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press Whatsapp & Mobile 9820113194

🔊 आप और आपका भविष्य

अस्वीकृती

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकृत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्य कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभूल करणाऱ्या किंवा बदनामीकारक मजुकरासाठी किंवा त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मृद्रक, प्रकाशक, संपादक आणि प्रोप्रायटर यांना जबाबदार धरता येणार नाही. ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल ज्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही.

CHANGE OF NAME

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

NATESHKUMAR TO NATESHKUMAR SESHAPPA BANGERA TO NATESHKIIMAR SESHAPPA BANGERA AS PER AFFIDAVIT 62AA 616126

I SWATI HARILAL CHAINANI HAVE CHANGED MY NAME TO SWATI SUSHIL MULTANI AS PER DOCUMENTS CL-20

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM RONIT RAYMOND PEREIRA TO MY NEW NAME RONIT REMOND PEREIRA AADHAR NO-9969 5707 9372.

CHANGED MY NAME FROM GANESH CHELLAKARA MAHARASHTRA NO.

CL-286

NAMRATA KALASKAR AS PER MY I HAVE CHANGED MY NAME FROM

MANGESH DINESH JAISWAL TO MANGESH DINESHPRASAD JAISWAL AS PER MY AADHAAR CARD CL-327

I HAVE CHANGED MY NAME FROM JAISWAL AS PER MY AADHAAR CARD

SAVITABEN SHAMBHURAM DAMA TO SAVITA SHAMBHURAM DAMA AS PER HAVE CHANGED MY NAME FROM

CL-325

DINESHPRASAD

CL-226 I HAVE CHANGED MY NAME FROM DINESH AMARCHAND JAIN TO DINESH AMARCHAND VORA AS PER GOVERNMENT CL-249 I,C.V. GANESH, RESIDING AT:12, KUMKUM BUILDING, 17TH ROAD, CHEMBUR EAST, MUMBAI 400071,

MAHARASHTRA

HAVE CHANGED MY NAME FROM NAMRATA SANJAY KALASKAR AS PER I HAVE CHANGED MY NAME FROM AARAV ASHISH LAHABAR TO AARAV

AADHAAR CARD

NOTE

वसुली अधिकारी-१ यांचे कार्यालय कर्ज वसुली न्यायाधिकरण-१, मुंबई

एमटीएनएल भवन, २रा मजला, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४०० ००५ टी.आर.पी. क्र. ११६५ सन २०१६ रिकव्हरी ऑफ डेब्टस् ड्यू टू बँक ॲण्ड फायनान्शिअल इन्स्टिट्यूशन्स ॲक्ट,१९९३ सहवाचता आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाच्या नियम ३८, ५२(२) अन्वये विक्रीची

जम्मू ॲण्ड काश्मिर बँक लि. .. प्रमाणपत्र धारव ...प्रमाणपत्र कर्जदार

श्रीम. मुशीरा मेमन, इक्बाल मोहमद मेनन यांची मुलगी, ज्यांचा पत्ता महादेव शेलार चाळ २, बेहराम बाग, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई-४०० १०२. ज्याअर्थी सन्माननीय पीठासिन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. I, मुंबई यांनी वसुली

याद्वारे सूचना देण्यात येते की, जर पुढे ढकलण्याचा कोणताही आदेश नसल्यास, सदर मिळकत

ती विक्री देखील थांबविण्यात येईल.

बांधील नसतील. मत्तेचा खालील तपशिलानुसार लिलाव करण्यात येईल.									
संच	मिळकतीचे	निरिक्षणाची	राखीव किंमत	इअर	बोली				
क्र.	वर्णन	तारीख		रक्कम	वाढविणे				
१	फ्लॅट क्र. २०२,	११/०९/२०२३	₹.	₹.	₹.				
	२रा मजला, सत्रा	''' '	१,०७,००,०००/-	१०,७०,०००/-	2,00,000/-				
	भवन, प्लॉट क्र.		'' ' '						
	२२, सेक्टर २८,								
	नवी मुंबई-								

बोलीदारांवरून कोणताही वाद झाला तर संच पुन्हा विक्रीस ठेवला जाईल

प्रत्यक्ष निरीक्षण प्रत्यक्ष ठिकाणी ११.०९.२०२३ रोजी स. १००० ते सायं. ४.३० मध्ये करता येईल.

१३.०९.२०२३ रोजी किंवा पूर्वी सायं. ४.३० पर्यंत वसुली अधिकारी-१, डीआरटी-१, मुंबईकडे सादर करावी. कसर केल्यास बोली विचारात घेतली जाणार नाही.

खरेदीदारांनी अंतिम बोली रकमेची ७५% उर्वरित रक्कम मिळकतीच्या विक्रीच्या तारखेपासून १५ व्य दिवशी किंवा त्यापूर्वी, जर १५ वा दिवस रविवार किंवा अन्य सुट्टीचा दिवस असेल तर १५ व्या दिवसानंतर पहिल्या कार्यालयीन कामाच्या दिवशी वरील परिच्छेद ४ मध्ये दिलेल्या पद्धतीने प्रदान करावी. स्थावर मिळकतीच्या खेरदी किंमतीच्या व्यतिरिक्त टीडीएस (सध्याचा टीडीएस दर १%) खरेदीदारांना भरावा लागेल. वरील व्यतिरिक्त खरेदीदारांना रजिस्टार, डीआरटी-१, मुंबईच्या नावातील डीडीमार्फत रु. १,०००/- च्या रकमेपेक्षा जास्त १% दराने व रु. १,०००/- पर्यंत २% दराने वसुली

त्यानंतर विकली जाईल ती किंमत यामध्ये फरक असल्यास तो भरून देणे बंधनकारक आहे अयशस्वी बोलिदारांची इअर लिलाव संपल्यावर संबंधित बँकेद्वारे अशा बोलीदारांनी दिलेल्या खाते

मिळकत "जसे आहे जेथे आहे तत्त्वाने" आणि "जे आहे जसे आहे" विकली जाईल. ११. कोणतेही कारण न देता अवास्तव वाटलेल्या सर्व किंवा कोणत्याही बोली स्वीकारणे किंवा फेटाळ^० किंवा कोणत्याही समयी लिलाव पढे ढकलण्याचे अधिकार निम्नस्वाक्षकारांनी राखून ठेवलेले आहेत.

माझ्या हस्ते आणि शिक्क्याने सदर ८ ऑगस्ट, २०२३ रोजी दिले

288 मध्ये

च्या ५३३ भैरव सिंह नन्हाकौ सिंह

येथे राहातात ...वादी मंबई -४०००३३.

वरील नावाचे प्रतिवादी क्र. १ आणि २, ज्याअर्थी, वरील नाव असलेल्या वादीने प्रतिवादींच्या विरुद्ध वरील खटला दाखल केला आहे आणि त्यात विनंती केली आहे की प्रतिवादींना दावा सोडण्याचे, रिकामे करण्याचे आणि दाव्याच्या जागेचा अर्थात खोली क्रमांक २, चाळ क्र. ८५अ, नान्हाकौ सिंग चाळ, जिजामाता नगर काळाचौकी, मुंबई-४०० ०३३, रिकामा आणि शांततापूर्ण ताबा वादीला देण्याचे आदेश देण्यात यावेत आणि अशा इतर आणि पुढील आरामासाठी वादीमध्ये प्रार्थना केली आहे. त्यानुसार, २९ सप्टेंबर २०१८ रोजी टायल कोर्ट रूम क्र. २६ द्वारे सदर खटला खर्चासह ठरवण्यात आला. वरील बाबी लक्षात घेऊन, वरील नाव असलेल्या फिर्यादीने २०१७ चा आर.ए.ई. आणि आर. खटला क्रमांक ५३३/२०२३ चा वरील अंमलबजावणी अर्ज काढला आहे आणि त्यामध्ये सुधाकर गुडाप्पा ताम्मने विरुद्ध ताबा वॉरंट जारी करावे अशी प्रार्थना केली आहे. अर्थात प्रतिवादी क्र. १ आणि महेश सुखदेव मराटे प्रतिवादी क्र. २ राव्याच्या जागेबाबत अर्थात खोली क्रमांक २, चाळ क्रमांक ८५अ, नान्हाकौ सिंग चाळ, जिजामाता नगर, काळाचौकी, मुंबई-४०००३३, आणि अशा इतर आणि पुढील सवलतींसाठी, अर्जात प्रार्थना केल्याप्रमाणे. खटल्याचा परिसर महाराष्ट्र रिक्त जमीन कायदा आणि/किंवा झोपडपट्टी

मंजरी कायद्यांतर्गत समाविष्ट नाही

न्यायालयाच्या शिक्याअंतर्गत, २६ जुलै २०२३ रोजी देण्यात आले.

CHANGE OF NAME

HAVE CHANGED MY NAME FROM CHOTALIYA ARVINDKUMAR SONALBAHEN TO SONAL RAJESHKUMAR SHAH AS PER AADHAR

DAMODAR BALIRAM UIKEY S/O BALIRAM CHANDAN UIKEY R/O AT JIBLITOLA POST SATONA DISTRICT GONDIA, MAHARASHTRA 441601, HAVE CHANGED MY NAME TO DARBO BALIRAM UIKEY. CL-369 I HAVE CHANGED MY NAME FROM

MEHBOOB ALI TO MEHBOOB ALI SHAUKAT ALI SHAIKH, AS PER GAZZETTE NO: (M-23114366). CL-480 I LATA IS LEGALLY WEDDED SPOUSE OF 2781546W EX NK KATTE MOHAN DNYANDEO PRESENTLY RESIDENT AT 10/C/205. NISARG SOCIETY CHANDIVALI MHADA COLONY, POLICE STATION SAKINAKA, ANDHERI EAST. MUMBAI 400072 HAVE CHANGED MY NAME FROM LATA TO LATA MOHAN KATTE AND DATE OF BIRTH FROM 01 JUN

1969 TO 01 JUN 1967 VIDE AFFIDAVIT CL-455 DATED 09/08/2023. I HAVE CHANGED MY NAME FROM

(OLD NAME) TO SUSHILABEN SURESHBHAI PATEL (NEW NAME) AS PER AFFIDAVIT NO: 66AA 964750 DATED: 13 JUL 2023. HAVE CHANGED MY NAME FROM SNEHAL RAHULKUMAR PATEL (OLD NAME) TO SNEHAL RAHUL PATEL (NEW

NAME) AS PER AFFIDAVIT NO: 65AA 352184 DATED: 24TH JULY 2023. CL-590 A I HAVE CHANGED MY NAME FROM RAHULKUMAR SURESHBHAI PATEL (OLD NAME) TO RAHUL SURESHBHAI PATEL (NEW NAME) AS PER AFFIDAVIT

NO: 65AA 352183 DATED: 24TH JULY CL-590 B I HAVE CHANGED MY NAME FROM SABITA ANIL PARIDA TO SAVITA ANIL PARIDA AS PER DOCUMENT CL-681 I HAVE CHANGED MY NAME FROM MUMTAZA BHAT TO MUMTAZ AKHTAR AS PER THE DOCUMENTS. CL-682

HAVE CHANGED MY NAME FROM VISHAL GOVIND CHOHHAN / VISHAL GOVIND CHOUHAN / CHOUHAN VISHAI GOVIND TO VISHAL GOVIND CHAUHAN AS PER DOCUMENTS. CL-734

I SADIQ HASNAIN MUNNA HAVE CHANGED MY NAME TO SADIQ HASNAIN SAYED AS PER MY AADHAR DOCUMENT FOR ALL PURPOSES SHAHANA FATEMA HAVE CHANGED MY NAME TO SHAHANA FATIMA SAYED
AS PER MY AADHAR DOCUMENT FOR

ALL PURPOSES. CL-779 I PRAFULLA TUKARAM LOKHANDE HAVE CHANGED MY NAME TO PRAFUL TUKARAM LOKHANDE AS PER THE (M-2373001) DATED 22ND JUNE 2023.

CL-780

CL-900 B

HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL GABBAR ABDUL G SHAIKH TO JABBAR ABDUL GANI SHAIKH AS PER DOCUMENTS. CL-900 I HAVE CHANGED MY NAME FROM PRASAD BHARAT DEWLEKAR TO PRASAD BHARAT DEVLEKAR AS PER DOCUMENTS. CL-900 A I HAVE CHANGED MY NAME FROM

SOHANRAJ WALCHAND MUNOT AS

I HAVE CHANGED MY NAME FROM

ABHISHEK KAILASHPRASAD MALPANI TO ABHISHEK MALPANI AS PER GOVT.

PER DOCUMENTS.

MAHARASHTRA GAZETTE NO (M-22208405). CL-900 C I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED ASHRAF MOHAMMED SHABBIRMIYA SHAIKH TO MOHAMMED ASHRAF SHABBIRMIYA SHAIKH AS PEF DOCUMENTS. CL-900 D

I HAVE CHANGED MY NAME FROM MAZDA GAFFAR ANSARI TO MAJDA

GAFFAR ANSARI AS PER DOCUMENTS

HAVE CHANGED MY NAME FROM MANISH KUMAR SHANTILAL MEHTA TO MANISH SHANTILAL MEHTA AS PER DOCUMENTS. CL-900 F I HAVE CHANGED MY NAME FROM

SEMRAN SANJAY WALIYA TO SIMRAN SANJAY WALIYA AS PER AADHAR

पुढील तारीख : २३/११/२०२

CARD NO XXXXXXXX5595

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण् -॥ मध्ये एमटीएनएल भवन, ३रा मजला, टेलिफोन भवन स्ट्रॅण्ड रोड, अपोलो बंदर, बधवार पार्क, कुलाबा मुंबई-४०० ००५. अपिल क्र. १७ सन २०१९ निशाणी क्र. १

इंडस्इंड बँक लिमिटेड विरुद्ध मुंबईचे अधिकृत परिसमापक आणि अन्य . ज्याअर्थी अर्ज सदर न्यायाधिकरणाकडे करण्यात आला आहे. ज्याची प्रत येथे जोडलेली आहे. विचारलेले अनुतोष क

: मंजुर करु नयेत यासाठी तुम्हाला सदर सूचना देण्यात येत आहे. सूचना घ्यावी की, सदर अर्ज २३/११/२०२३ रोजी स ११.०० वा. किंवा न्यायाधिकरणाच्या सोईने त्यानंतर त्वरित अशा वेळी सुनावणीकरिता घेण्यात येणार आहे. २. ज्याअर्थी साधारण स्वरुपात सुधारित सूचनेची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी सद यायाधिकरणाद्वारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे.

४. सूचना घ्यावी की, येथील वरील नमुद दिवशी हजर राहण्यास तुम्ही कसूर केल्यास प्रक्रियेची तुमच्या गैरहजेरीत सुनाव होईल आणि निर्णय केला जाईल. सदर ३ ऑगस्ट, २०२३ रोजी माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने दिले सही / - रजिस्टा डीआरटी-॥, मुंब

. तुम्ही वरील सदर वेळी व्यक्तीश: किंवा प्लिडर/ विकलांद्वारे हजर राहणे आणि काही असल्यास तुमचे उत्तर दाखल करणे

प्रति, **१. मुंबईचे अधिकृत परिसमापक,** मे. सर्वोदय लॅब्स लि. चे परिसमापक म्हणून सन्माननीय उच्च न्यायालय मुंब बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, ५ वा मजला, एम. जी. रोड, फोर्ट, मुंबई-४०० ०२३ श्री. रामजीलाल ए. शर्मा, यांचे कार्यालय आहे - ३२/बी, सिद्धपुरा इंडस्ट्रियल इस्टेट, एस. व्ही. रोड, गोरेगाव श्री. बनवारीलाल ए. शर्मा, यांचे कार्यालय आहे - ३२/बी, सिद्धपुरा इंडस्ट्रियल इस्टेट, एस. व्ही. रोड, गोरेगा

४. इंडिया एसएमई ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी, सी-११, एमएसएमई डेव्हलपमेंट सेंटर, जी ब्लॉक, वांद्रे कु

५. **ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कं. (इंडिया) लि.,** १७ वा मजला, एक्सप्रेस टॉवर, नरिमन पॉइंट, मुंबई-४०० ०२१

बैंक ऑफ इंडिया BOI

कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१. (सिडबीचे अभिहस्तांकीती)

जुह शाखा: शॉप क्र. २, तळ मजला, अशा कॉलनी ''बी'' सीएचएस, प्लॉट क्र. ९८२, जुह् तारा रोड, जुह्, मुंबई-४०००४९. इमेल: juhu.MumbaiNorth@bankofindia.co.in

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता) निम्नस्वाक्षरीकार **बँक ऑफ इंडिया, जुहू शाखा** चे **प्राधिकृत अधिकारी** या नात्याने

सूचनेतील एकुण नमूद रक्कम रु. ५,८४,६५८.९२/- (रुपये पाच लाख चौरेऐंशी हजार सहाशे अ**ट्टावन्न आणि ब्याण्णव पैसे)** ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार, आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सिक्युरिटी (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ सहवाचता सद्र ॲक्टचे कलम १३(४) अन्वये त्यांना प्राप्त

अधिकारांचा वापर करुन **०८ ऑगस्ट २०२३** रोजी) कब्जा घेतला आहे

सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ

सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२) (५४ सन २००२) आणि कलम १३(१२) सिक्युरिटी इंटरेस्ट

(एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक

०३.०६.२०२३ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. निलेश आनंदा जावळे यांस

कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **बँक** ऑफ इंडिया, जुहू शाखा करिता रक्कम रु. ५,७०,९९०.०८/- (रुपये पाच लाख सत्तर हजार **नऊशे नव्वद आणि आठ पैसे मात्र)** अधिक त्यावरील पुढील व्याजच्या भाराअधीन राहील. तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी

स्थावर मिळकतीचे वर्णन

फ्लॅट क्र. १०२, बिल्डिंग क्र. १, रमेश आर्केड को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि., सर्व्हें क्र. ८३, हिस्सा क्र. ३ए, गाव सोनारपाडा, शंकर नगर, नेपच्यून हॉस्पिटल जवळ, डोंबिवली (पूर्व), जिल्हा ठाणे-४२१२०१ मिळकतीचे समावेशच्या ते सर्व भाग आणि ठिकाण: मुंबई प्राधिकृत अधिकारी